लिमिटेड (एमआयपीडीएल), कंपनीच्या संपूर्णतः मालकीच्या उपकंपन्या यांच्या विलीनीकरण योजनेस मान्यता दिली आहे आणि ७ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनी निबंधकांकडे उपरोक्त योजनेची आवश्यक प्रत सांदर करण्यात आली आहे. सदर योजनेची नियुक्त तारीख १ एप्रिल, २०१८ ओहे. कंपनीने उपरोक्त योजनेस आवश्यक प्रमाव देण्यासाठी ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडे नमुद केले आहेत. जे व्यवसाय एकत्रीकरण इंडएएस १०३ चे परिपत्रक सी नुसार आहे. मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्नमुद करण्यात आले.

मंडळाच्या वतीने व करिता मॉडर्न इंडिया लिमिटेड सही/-विजय कुमार जटिया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक् डीआयएन: ०००९६९७७

ठिकाण: मुंबई दिनांक: १३.०८.२०१९



मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

सीआयएनः एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९

नोंदणीकृत कार्यालयः १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (प.), मुंबई-४०००८९ः दुरध्वनीः+९१-२२-४२४६३९९९, फॅक्सः+९१-२२-२५२५८९, वेबसाईट:www.maninfra.com, ई-मेल:investors@maninfra.com

३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

		PARTITION OF THE PARTY			(क.लाखात)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.१९ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.१९ लेखापरिक्षित संदर्भ टीप ४	संपलेली तिमाही ३०.०६.१८ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.0३.१९ लेखापरिक्षित
8	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निल्वळ)	६७३३.६५	१४२५६.४३	१४२१७.९४	80266.22
9	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१३८.0३)	२२२४.५८	₹98.890€	८५४५.३६
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	(१३८.0३)	२२२४.५८	3068.80	८५४५.३६
8	कर व ना-नियंत्रित व्याजानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(409.53)	१२०२.६६	१६००.९०	8806.88
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (कर व ना-नियंत्रित व्याजानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(403.25)	१३२५.६५	१६१०.८५	8330.30
Ę	समभाग भांडवंल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रती भाग)	8940.08	8940.08	8940.08	8940.08
9	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनांसाठी) (वार्षिकीकरण नाही)	and the last	WHEN S	MAC TO THE	
	अ. मूळ (रू.)	(0.28)	0:89	0.84	9.49
	ब. सौमिकृत(रु.)	(0.78)	98.0	0.44	१.६९

टिप:

- १. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १३ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहे.
- २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.maninfra.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३. कंपनीची एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष संदर्भातील महत्वाचे अहवाल खालीलप्रमाणे:

(रु. लाखात)

तपशील .	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
(e/2.2) The second distribution of the control of t	३०.०६.१९ अलेखापरिक्षित	३१.0३.१९ लेखापरिक्षित	३०.०६.१८ अलेखापरिक्षित	३१.०३.१९ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निब्बर्व्व)	४७९६.३७	६०७६.२८	८२९४.९०	२७३९८.१२
करपुर्व नफा/तोटा	२४१३.६७	२१०६.२८	8282.62	१४२७६.६०
करानंतर नफा/तोटा	१७१३.२८	१५0३.१0	३१००.८९	१०८५१.५८

४. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकड़े आणि वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीक आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

मंडळाच्या आदेशान्वये मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता

सही/-

पराग के. शाह

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:000६३०५८

दिनांक: १३.०८.२०१९ ठिकाण: मुंबई

(報)



PRECISION CAMSHAFTS LIMITED

Regd. Office: E-102/103, MIDC, Akkalkot Road, Solapur 413006

CIN: L24231PN1992PLC067126

Abridged Statement of Standalone and Consolidated Financial Results

PARTICULARS		STAND	ALONE					
		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended	
	June 30, 2019	March 31, 2019	June 30, 2018	March 31, 2019	June 30, 2019	March 31, 2019	June 30, 2018	March 31, 2019 (Audited)
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Restated
Total Income from Operations (Net)	11,517.47	12,287.47	9,478.57	42,369.17	19,710.12	19,983.34	15,442.31	69,520.81
2. Net profit / (loss) for the period before tax	1,485.13	2,844.88	1,292.30	6,571.48	897.74	518.34	803.31	2,937.47
(after exceptional and / or extraordinary items)								
3. Net profit / (loss) for the period after tax	1,027.39	2,053.81	750.26	4,291.31	507.48	(104.78)	248.86	820.42
(after exceptional and / or extraordinary items)								
 Net profit / (loss) for the period after tax from discontinued operation (after exceptional and / or extraordinary items) 	-	-	-	-	(26.32)	(43.35)	-	(113.30)
5. Net profit / (loss) for the period	1,027.39	2,053.81	750.26	4,291.31	481.16	(148.13)	248.86	707.38
 Total Comprehensive income for the period {comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)} 	1,047.41	2,052.59	751.83	4,329.86	686.97	(102.88)	33.39	798.29
Earnings per share (after exceptional and / or extraordinary items) (of Rs.10 each)								
Basic :	1.08	2.16	0.79	4.52	0.63	0.27	0.38	1.21
Diluted :	1.08	2.16	0.79	4.52	0.63	0.27	0.38	1.21

- 1. The aforesaid financials results for the Quarter ended June 30, 2019 have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors of the Company at their respective meetings held on 13th August, 2019.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing obligations and Disclosure Requirements ('LODR') Regulations, 2015. The full format of the unaudited standalone & consolidated financial results of the Company are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com and also on the www.nseindia.com) Company's website www.pclindia.in.
- 3. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevan rules issued there under and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular no. CIR / CFD / FAC / 62 /
- 2016 dated 5th July, 2016. 4. Previous period figures have been regrouped / rearranged wherever considered necessary

For and on behalf of the Board of Directors

Date : August 13, 2019

Director & CFO



MEGASOFT LIMITED

www.megasoft.com

Registered Office: #85, Kutchery Road, Mylapore, Chennai, India - 600 004.

Corporate Office: Block 'A' Wing 1, Level 5 & 6, Cyber Gateway, Madhapur, Hyderabad — 500081. TS, India

CIN: L72200TN1999PLC042730, Phone: +91-44-24616768 Fax: +91-44-24617810, Email: investors@megasoft.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND THREE MONTHS ENDED JUNE 30, 2019

(KS. III LAKIIS)								
		Standalone			Consolidated			
Particulars	Quarter Ended 30/06/2019 (Unaudited)	Year to date ended 30/06/2019 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2018 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2019 (Unaudited)	Year to date ended 30/06/2019 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2018 (Unaudited)		
Total Income from Operations	442.77	442.77	358.69	1256.49	1256.49	1409.00		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	23.82	23.82	(58.52)	101.70	101.70	52.53		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	23.82	23.82	(58.52)	101.70	101.70	52.53		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	23.82	23.82	(58.52)	101.70	101.70	52.53		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-	-	-		
Equity Share Capital	4,427	4,427	4,427	4,427	4,427	4,427		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	7590.67	7590.67	9,676.09	6759.14	6759.14	9247.93		
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations 1. Basic : 2. Diluted :	0.05 0.05	0.05 0.05	(0.13) (0.13)	0.23 0.23	0.23 0.23	0.12 0.12		

For **MEGASOFT LIMITED**

Date: 13.08.2019 Place: Chennai

GV Kumar MD & CEO

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone Financial Results are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com, www.nseindia.com and website of the Company i.e.http://megasoft.com/investor-services.html



MAN INFRACONSTRUCTION LIMITED

CIN: L70200MH2002PLC136849

Reg. Office: 12th Floor, Krushal Commercial Complex, G M Road, Chembur (West), Mumbai 400 089 Tel: +91 22 42463999 Fax: +91 22 25251589 E-mail: investors@maninfra.com Website: www.maninfra.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2019

	(₹ in Lakhs)							
Sr.	Particulars	Quarter Ended 30 th June, 2019	Quarter Ended 31 st March, 2019	Quarter Ended 30 th June, 2018	Year Ended 31 st March, 2019			
No.	i ditiodiale	Unaudited	Audited (Refer Note 4)	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations (Net)	6,733.65	14,256.43	14,217.94	40,278.22			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(138.03)	2,224.58	3,089.47	8,545.36			
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(138.03)	2,224.58	3,089.47	8,545.36			
4	Net Profit/(Loss) for the period after tax and non controlling interest (after Exceptional and/or Extraordinary items)	(509.63)	1,202.66	1,600.90	4,178.99			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax and non controlling interest) and Other Comprehensive Income (after tax)]	(503.86)	1,325.65	1,610.85	4,320.30			
6	Equity Share Capital (Face Value per Share of ₹ 2/- each)	4,950.01	4,950.01	4,950.01	4,950.01			
7	Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)							
	[Not annualised]	(0.04)	0.40	0.05				
	1. Basic (in ₹) : "	(0.21)	0.49	0.65	1.69			
	2. Diluted (in ₹):	(0.21)	0.49	0.65	1.69			

Notes:

Place: Mumbai

Date : August 13, 2019

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meetings held on August 13, 2019. The Consolidated Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly and year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of yearly Financial Results are available on the Stock Exchange Websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's Website www.maninfra.com.
- 3. Key data relating to Standalone Unaudited Financial Results of the Company are as follows:

(₹ in Lakhs)

Quarter Ended Quarter Ended Quarter Ended 30 th June, 2019 31 st March, 2019 30 th June, 2018 3						
Particulars	Unaudited	Audited (Refer Note 4)	Unaudited	Audited		
Total Income from operations (Net)	4,796.37	6,076.28	8,294.90	27,398.12		
Profit/Loss before Tax Profit/Loss after Tax	2,413.67 1,713.28	2,106.28 1,503.10	4,242.82 3,100.89	14,276.60 10,851.58		

4. Figures of the quarter ended March 31, 2019 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of the relevant financial year.

By order of the Board For Man Infraconstruction Limited

Sd/-Parag K. Shah Managing Director DIN: 00063058

Apollo Micro Systems Limited

Corporate Identity Number:L72200TG1997PLC026556

apollo microsystems

Registered Office: Plot No 128/A, Road No. 12, BEL Road, IDA Mallapur, Uppal Mandal, Hyderabad–500076, Telangana, India; Telephone: +91 40 2716 7000 – 99; Facsimile: +91 40 2715 0820; Email: cs@apollo-micro.com; Website: www.apollo-micro.com;

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June. 2019

SI.			Year ended		
No	Particulars Particulars	30.06.2019 (UnAudited)	31.03.2019 (Audited)	30.06.2018 (UnAudited)	31.03.2019 (Audited)
1	-	3	4	5	6
1	Revenue				
	(a) Revenue from operations	44,11,53,525	83,84,84,421	44,21,78,160	2,62,97,53,243
	(b) Other Income	47,81,135	1,26,05,345	79,46,817	3,22,63,837
	Total Revenue (a+b)	44,59,34,660	85,10,89,766	45,01,24,976	2,66,20,17,081
2	Expenses				
	(a) Cost of materials consumed	34,06,11,566	60,71,83,904	36,33,90,647	1,95,17,50,782
	(b) Changes in inventories of finished goods, work-in-progress and				
l	Stock-in-Trade	(5,01,73,323)	3,08,40,038	(4,04,03,275)	3,58,00,179
ĺ	(c) Employee Benefit Expenses	1,87,54,783	2,07,66,039	1,54,67,144	7,02,16,057
	(d) Financial costs	3,23,34,440	3,01,72,304	2,67,47,455	13,21,72,583
	(e) Depreciation and amortization expenses	2,41,74,568	1,99,89,620	1,31,20,312	6,19,50,838
	(f) Other Expenses	2,13,08,521	4,41,95,422	97,77,799	8,76,97,087
	Total Expenses (a+b+c+d+e+f)	38,70,10,556	75,31,47,327	38,81,00,083	2,33,95,87,525
3	Profit before exceptional items & tax (1-2)	5,89,24,104	9,79,42,439	6,20,24,893	32,24,29,555
4	Exceptional items	-	-	-	
5	Profit before tax (3+4)	5,89,24,104	9,79,42,439	6,20,24,893	32,24,29,555
6	Tax Expense:				
	(a) Current tax	1,44,61,733	2,56,18,618	1,08,09,891	6,29,58,384
	(b) Earlier tax Period adjustments	-	-	-	(45,68,371)
	(c) Deferred tax	1,09,38,401	(3,31,26,293)	84,49,391	(2,71,45,724)
	Total Tax Expense (a+b+c)	2,54,00,135	(75,07,674)	1,92,59,282	3,12,44,289
7	Profit after tax (5-6)	3,35,23,969	10,54,50,113	4,27,65,611	29,11,85,266
8	Other Comprehensive income				
	Items that will not be reclassified to profit or loss (net of tax)				
	(a) Net actuarial gains/(losses) on defined benefit plans	-	12,80,982	-	-
	(b) Income tax effect	-	(3,73,022)	-	-
	Total other comprehensive income (net of tax) (a+b)	-	9,07,960	-	-
9	Total comprehensive income (7+8)	3,35,23,969	10,63,58,073	4,27,65,611	29,11,85,266
10	Paid up equity share capital (Face Value of share Rs.10/- each)	20,75,88,860	20,75,88,860	20,76,38,860	20,75,88,860
11	Other equity				2,61,16,78,763
12	Earnings per share (Face value of Rs.10/- each):	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)
	(a) Basic	1.61	5.08	2.06	14.03
	(a) Diluted	1.61	5.08	2.06	14.02

- 1 The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended.
- 2 These unaudited results were reviwed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 14,
- 3 The Company operates in only one segment, namely electromechanical components and systems and allied components and services and hence segment information
- 4 Effective 1st April 2019, the Company adopted Ind AS 116, Leases. This standard brings most leases on-balance sheet for lessees under a single model, eliminating the distinction between operating and finance leases. There is no significant impact of the standard on the financial results of the Company. The Company has not recognized any right to use asset nor lease liability on account of this standard
- 5 Current tax expenses include Rs.92.14 Lakhs towards estimated liability for the current quarter pending determination
- 6 The figures for the previous period/year have been re-arranged wherever necessary to conform to the current period's / year's classification
- 7 The said Financials results are also available on the website of stock exchange www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website www.apollomicro.com under section"Investors'

For and on behalf of the Board of Directors of Apollo Micro Systems Limited

B Karunakar Reddy **Managing Director** DIN: 00790139



Place: Hyderabad

Date: August 14, 2019

GREENPLY INDUSTRIES LIMITED

Corporate Office: 'Madgul Lounge', 6th Floor, 23 Chetla Central Road, Kolkata - 700 027
Corporate Identity Number: L20211AS1990PLC003484
Phone: +91 33 3051 5000 Fax: +91 33 3051 5010 Website: www.greenply.com E-mail: Investors@greenply.com

Extract of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30 June 2019 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Three months ended 30.06.2019 (Unaudited)	Previous Three months ended 31.03.2019 (Audited) {Refer Note 2 & 3}	Corresponding Three months ended 30.06.2018 in the previous year (Unaudited) {Refer Note 2}	Year ended 31.03.2019 (Audited) {Refer Note 2}
1.	Total Income from Operations	30,543.61	34,391.36	28,761.57	1,28,378.83
2.	Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	2,425.18	2.615.83	1.518.02	9.281.04
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,425.18	2,615.83	1,518.02	9,281.04
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,572.48	1.835.53	973.47	6.129.22
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other	1,372.40	1,000.00	913.41	0,120.22
	Comprehensive Income (after tax)	1,571.83	1,831.37	1,003.32	6,122.65
6.	Equity share capital	1,226.27	1,226.27	1,226.27	1,226.27
7.	Earnings per equity share (of ₹1/- each) Basic and Diluted (₹)	1.28*	1.50*	0.79*	5.00

Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended 30 June 2019 (₹ in Lakhs)

Particulars	Three months ended 30.06.2019 (Unaudited)	Previous Three months ended 31.03.2019 (Unaudited) {Refer Note 2 & 3}	Corresponding Three months ended 30.06.2018 in the previous year (Unaudited) {Refer Note 2 & 3}	Year ended 31.03.2019 (Audited) {Refer Note 2}
Total Income from Operations	34,944.81	39,174.59	30,894.66	1,41,216.17
Net Profit for the period (before tax, Exceptional and				
/ or Extraordinary items)	3,022.72	3,731.74	1,220.84	10,624.62
Net Profit for the period before tax (after Exceptional and				
/ or Extraordinary items)	3,022.72	3,731.74	1,220.84	10,624.62
Net Profit for the period after tax (after Exceptional and				
/ or Extraordinary items)	2,170.02	2,951.44	676.29	7,472.80
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit for the period (after tax) and Other				
Comprehensive Income (after tax)]	2,161.25	2,886.58	1,473.43	8,077.25
Equity share capital	1,226.27	1,226.27	1,226.27	1,226.27
Earnings per equity share (of ₹1/- each)	1.71*	2.42*	0.94*	6.50
Basic and Diluted (₹)				
	Total Income from Operations Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings per equity share (of ₹1/- each)	Particulars ended 30.06.2019 (Unaudited) Total Income from Operations Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) 2,170.02 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital 1,226.27 Earnings per equity share (of ₹1/- each) 1.71*	Particulars Three months ended 30.06.2019 (Unaudited) (Unaudited) (Refer Note 2 & 3) Total Income from Operations Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period defore tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit for the period defore tax (after Exceptional and / or Extraordinary items) 3,022.72 3,731.74 Net Profit for the period defore tax (after Exceptional and / or Extraordinary items) 3,022.72 3,731.74 Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) 2,170.02 2,951.44 Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital 1,226.27 1,226.27 Earnings per equity share (of ₹1/- each) 1.71* 2.42*	Three months ended 30.06.2019

* Not annualised

- The above is an extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended 30 June 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30 June 2019 are available on the BSE Limited (BSE) website (URL: www.bseindia.com/ corporates), National Stock Exchange of India Ltd. (NSE) website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company's website (URL: www.greenply.com/investors).
- Pursuant to the approval of Composite Scheme of Arrangement (the 'Scheme'), by the National Company Law Tribunal (NCLT), Guwahati Bench vide Order dated 28 June 2019, with effect from the Appointed Date i.e., 1st April 2018, effect of the Scheme has been given in the above results. Accordingly, the unaudited standalone financial results for quarter ended 30 June 2018, audited standalone financial results for the quarter and year ended 31 March 2019 and audited consolidated financial results for the year ended 31 March 2019 as aforesaid have been revised by the Company to
- "The standalone figures for quarter ended 31 March 2019 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended 31 March 2019 and the year to date figure upto the end of the third quarter ended 31 December 2018, after giving effect of NCLT order.As the requirement of submission of quarterly consolidated financial results has become mandatory only from 1 April 2019 the consolidated figures for quarter ended 30 June 2018 and 31 March 2019 (including share of profit of joint ventures), have been approved by the Parent Company's Board of
- The figures of the previous periods/year have been regrouped/reclassified, wherever necessary, to conform to the classification for the quarter ended 30 June 2019. By order of the Board of Directors

Directors but have not been subjected to review by the Statutory Auditors of the respective entities."

There are no extra ordinary items during the above periods.

Rajesh Mittal

Chairman cum Managing Director Place: Kolkata (DIN: 00240900) Dated: 14 August 2019